

महाराष्ट्र शासन  
नियोजन विभाग

शासन शुध्दीपत्रक क्रमांक : संकीर्ण २०२३/प्र.क्र.०५/का.१४१४

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक ,

मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२

दिनांक: १८ ऑगस्ट ,२०२३

**वाचा-** नियोजन विभाग, शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण-२०२३/प्र.क्र.०५/का.१४१४, दि. १३ एप्रिल , २०२३

**शासन शुध्दीपत्रक -**

नियोजन विभागाच्या संदर्भाधिन दिनांक १३ एप्रिल, २०२३ च्या शासन निर्णयातील परिच्छेद ८ (iv) मधील “जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) मध्ये उपलब्ध असलेल्या एकूण निधीच्या कमाल ०.२% निधी (रुपये १ कोटीच्या मर्यादेत) वरील प्रयोजनासाठी खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे.” या **मजकुराऐवजी** “जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) मध्ये उपलब्ध असलेल्या एकूण निधीच्या कमाल १% निधी (रुपये ३ कोटीच्या मर्यादेत) वरील प्रयोजनासाठी खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे.” असे वाचण्यात यावे.

२. प्रस्तुत शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०२३०८१८१६४१४७४८१६ असा आहे .हे शासन शुध्दीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( चारुशीला चौधरी )

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा.राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव ,राजभवन ,मुंबई
- २) मा.सभापती, महाराष्ट्र विधान परिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय ,मुंबई
- ३) मा.अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा ,महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय ,मुंबई
- ४) मा.विरोधी पक्षनेता ,विधानपरिषद/विधानसभा ,महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय ,मुंबई
- ५) मा.उपसभापती , महाराष्ट्र विधानपरिषद ,महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय,मुंबई
- ६) मा.उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा ,महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय ,मुंबई

- ७) सर्व सन्माननीय सदस्य, विधानपरिषद/विधानसभा ,महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय ,मुंबई
- ८) मा.मुख्य सचिव ,महाराष्ट्र राज्य ,मंत्रालय ,मुंबई
- ९) मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव /सचिव ,मंत्रालय ,मुंबई
- १०) मा.उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन (यांचे प्रधान सचिव / सचिव ,मंत्रालय ,मुंबई
- ११) सर्व मा.मंत्री यांचे खाजगी सचिव
- १२) मंत्रालयीन विभागाचे सर्व अपर मुख्य सचिव /प्रधान सचिव / सचिव ,मंत्रालय ,मुंबई
- १३) प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय )विधान परिषद ,(विधानभवन, मुंबई
- १४) प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय) विधान सभा ,(विधानभवन, मुंबई
- १५) प्रबंधक, उच्च न्यायालय) मूळ न्याय शाखा ,(मुंबई /औरंगाबाद / नागपूर,
- १६) प्रबंधक, उच्च न्यायालय) अपिल शाखा ,(मुंबई /औरंगाबाद / नागपूर,
- १७) प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई / औरंगाबाद / नागपूर,
- १८) प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त ,मुंबई
- १९) महासंचालक, माहिती जनसंपर्क संचालनालय ,मंत्रालय ,मुंबई
- २०) विभागीय आयुक्त /जिल्हाधिकारी) सर्व(
- २१) महानगरपालिका आयुक्त )सर्व(
- २२) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद) सर्व(
- २३) मुख्याधिकारी, नगर पालिका/नगर परिषदा) सर्व(
- २४) सह सचिव /उप सचिव /अवर सचिव ,नियोजन विभाग ,मंत्रालय ,मुंबई
- २५) उप सचिव )का.१४८१ ,(नियोजन विभाग, मंत्रालय ,मुंबई
- २६) निवड नस्ती, कार्यासन-१४१४ ,नियोजन विभाग.